



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-अ

वर्ष १०, अंक १]

बुधवार, जानेवारी ३, २०२४/पौष १३, शके १९४५

[पृष्ठे १०, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले  
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ जानेवारी २०२४.

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक सीएचए-२०१४/६४१/प्र.क्र.११६/कार्या-१.—भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, महाराष्ट्र शासनाच्या विधि व न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी, गट-“ब” (राजपत्रित) या पदाच्या सेवाप्रवेशाचे विनियमन करण्यासाठी पुढील नियम करित आहेत :—

१. या नियमांना “धर्मादाय संघटनेच्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, गट-ब(राजपत्रित), (सेवाप्रवेश) नियम, २०२४” असे संबोधण्यात यावे.

२. या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,—

(क) नियुक्ती प्राधिकारी याचा अर्थ शासकीय सेवेतील प्रशासकीय अधिकारी या पदावर उमेदवाराला नियुक्त करण्यासाठी सक्षम असलेला विभागाचा प्रभारी मंत्री, असा आहे ;

(ख) “धर्मादाय संघटना” याचा अर्थ, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम (१९५० चा २९) याच्या तरतुदीच्या प्रयोजनार्थ, धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालय व त्यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांसह इतर कार्यालये, असा आहे ;

(ग) “आयोग” याचा अर्थ, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, असा आहे ;

(घ) “पदवी” याचा अर्थ, सांविधिक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेची पदवी किंवा तिच्या समतुल्य शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता, असा आहे ;

(१)

(ड) “विभाग” याचा अर्थ, शासनाचा विधि व न्याय विभाग, असा आहे ;

(च) “पदोन्नतीकरिता पात्रता” याचा अर्थ, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियम, शासन निर्णयांमध्ये किंवा काढलेल्या आदेशांमध्ये पदोन्नतीकरिता विनिर्दिष्ट केलेल्या अटी व शर्तीनुसार पात्रता असा आहे ;

(छ) “शासन” याचा अर्थ, महाराष्ट्र शासन, असा आहे.

३. धर्मादाय संघटनेतील प्रशासकीय अधिकारी, गट ब (राजपत्रित) या पदावरील नियुक्ती एकतर.—

(क) अधीक्षक किंवा विधि सहायक, गट ब (अराजपत्रित) हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित व अखंडित सेवा असणाऱ्या आणि सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिलेली नसेल तर उक्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींमधून, सेवाज्येष्ठतेच्या आधारे, पदोन्नतीकरिता पात्र असणाऱ्या योग्य व्यक्तीची पदोन्नतीद्वारे करण्यात येईल, किंवा

(ख) जे उमेदवार, पुढील नियमांची पूर्तता करतात अशा, त्यासाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे, आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल :—

(एक) वयोमर्यादा.—

(क) किमान वयोमर्यादा.—त्या पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास अठरा वर्षे पूर्ण केलेले.

(ख) कमाल वयोमर्यादा.—त्या पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास राखीव प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तीसाठी अडतीस वर्षे पूर्ण केलेले आणि राखीव प्रवर्गातील असलेल्या व्यक्तीसाठी त्रेचाळीस वर्षे पूर्ण केलेले.

(दोन) किमान शैक्षणिक अर्हता.—धारण केलेली पदवी.

४. प्रशासकीय अधिकारी, गट ब (राजपत्रित) पदावरील नियुक्ती, पदोन्नतीद्वारे व नामनिर्देशनाद्वारे ५०:५० या प्रमाणात करण्यात येईल.

५. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीने, जर सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर त्याबाबतीत केलेल्या नियमानुसार विहित मुदतीत ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. जी व्यक्ती, उक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यात अपयशी ठरेल ती व्यक्ती, त्याबाबतीत केलेल्या नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाण्यास पात्र असेल.

६. नामनिर्देशनाद्वारे प्रशासकीय अधिकारी, गट ब (राजपत्रित) पदावर नियुक्त केलेली व्यक्ती, दोन वर्षांच्या कालावधीकरिता परिवीक्षाधीन कालावधीवर असेल. परिवीक्षाधीन कालावधी हा, नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या स्वेच्छानिर्णयानुसार कमाल एका वर्षापर्यंत वाढविता येईल. शासनाच्या परिवीक्षा धोरणानुसार परिवीक्षाधीन कालावधी वाढीव कालावधीसह समाधानकारकरीत्या पूर्ण करणे अनिवार्य आहे. शासनाच्या परिवीक्षा धोरणानुसार परिवीक्षाधीन कालावधी (वाढीव कालावधीसह) समाधानकारकरीत्या पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यास, अशा प्रसंगी, तिची सेवा समाप्त केली जाण्यास पात्र असेल.

७. (१) नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीद्वारे नियुक्त करावयाची व्यक्ती, जर ती अगोदरच हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण नसेल किंवा उक्त पदावर पदोन्नती मिळण्यापूर्वी त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर, ती, त्याबाबतीत, शासनाने, वेळोवेळी केलेल्या नियमानुसार, नियुक्तीनंतर विहित मुदतीत, हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण करील.

(२) नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती, जर ती अगोदरच हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण नसेल किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर, ती, त्याबाबतीत, शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार, नियुक्तीनंतर विहित मुदतीत, हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण करील. ती व्यक्ती, या परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत, वार्षिक वेतनवाढीसाठी किंवा पुढील पदोन्नतीच्या पदावरील पदोन्नतीसाठी पात्र असणार नाही.

८. (१) नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीद्वारे नियुक्त करावयाची व्यक्ती, उक्त पदावर पदोन्नती मिळण्यापूर्वी, जर तिला संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर, त्याबाबतीत, शासनाने, वेळोवेळी केलेल्या नियमांद्वारे किंवा काढलेल्या आदेशांद्वारे विहित केलेले संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण करील.

(२) नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती, जर तिला संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर, ती, याबाबतीत, शासनाने, वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणी प्रमाणपत्र, नियुक्तीनंतर विहित मुदतीत धारण करील, अन्यथा ती व्यक्ती, ते प्रमाणपत्र धारण करीपर्यंत, वार्षिक वेतनवाढीसाठी किंवा पुढील पदोन्नतीच्या पदावरील पदोन्नतीसाठी पात्र असणार नाही.

९. (१) नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीसाठी शिफारस केलेली व्यक्ती, महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ किंवा याबाबतीत, शासनाने, वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य कोणतेही नियम, आदेश किंवा कोणतेही संलेख यांच्या तरतुदीनुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करील.

(२) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करण्याच्या दिनांकास दोनपेक्षा अधिक अपत्ये असणारी व्यक्ती, शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र असेल.

(३) शासकीय सेवेत व्यक्तीची नियुक्ती झाल्यानंतर, जर तिला नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याचे सिद्ध झाले तर, ती व्यक्ती, शासकीय सेवेतील उक्त पदावर कायम राहण्यासाठी अपात्र असेल.

१०. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी पात्र असेल.

११. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या नियुक्तीनंतर, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले कोणतेही नियम, आदेश किंवा शासन निर्णय यांमध्ये शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या अटी व शर्ती, देखील अशा शासकीय कर्मचाऱ्यास लागू असतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**मनिषा कदम,**

शासनाच्या सहायक सॉलिसिटर-नि-उप सचिव.

**LAW AND JUDICIARY DEPARTMENT**

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,  
Mumbai 400 032, dated the 2nd January 2024.

**NOTIFICATION****CONSTITUTION OF INDIA.**

No. CHA-2014/641/C.R.116/Desk-1.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating recruitment to the post of Administrative Officer, Group “B” (Gazetted), in the office of the Charity Organisation under the Law and Judiciary Department of the Government of Maharashtra, namely :—

1. These rules may be called the “Administrative Officer, Group “B” (Gazetted) in the Office of the Charity Organisation (Recruitment) Rules, 2024”.

2. In these rules, unless the context requires otherwise,—

(a) “Appointing Authority” means the Minister-in-charge of the Department, who is competent to appoint a candidate on the post of Administrative Officer in the Government Service;

(b) “Charity Organization” means the Office of the Charity Commissioner and other offices working under it in the State of Maharashtra including its regional offices for the purposes of the provisions of the Maharashtra Public Trusts Act (XXIX of 1950) ;

(c) “Commission” means the Maharashtra Public Service Commission ;

(d) “Degree” means a degree of any discipline of a statutory university or any other qualification declared by the Government to be equivalent thereto ;

(e) “Department” means the Law and Judiciary Department of the Government ;

(f) “Eligibility for Promotion” means the eligibility for promotion in accordance with the terms and conditions specified for promotion in rules, resolutions or orders issued by the General Administration Department of the Government, from time to time ;

(g) “Government” means the Government of Maharashtra.

3. Appointment to the post of Administrative Officer, Group-B (Gazetted) in the Charity Organisation shall be made either,-

(a) by promotion of a suitable person having eligibility for promotion, on the basis of seniority, from amongst the persons holding the post of Superintendent or Legal Assistant, Group-B (Non-gazetted) and having not less than three years regular and continuous service on those posts and have passed post recruitment examination unless exempted from passing of the said examination;

(b) by nomination from amongst the candidates recommended by the Commission on the basis of result of Competitive Examination conducted therefor, who fulfills the following criteria, namely :—

(I) Age limit.—

(A) *Lower Age Limit.*- Eighteen years completed as on the last date of receipt of applications as per advertisement for recruitment to the post.

(B) *Upper Age Limit.*- Thirty-eight years of age completed for the persons not belonging to reserved categories and forty three years completed for the persons

belonging to reserved categories as on the last date of receipt of applications as per advertisement for recruitment to the post.

(II) *Minimum Educational Qualification.*—Possesses a degree.

4. Appointment to the post of Administrative Officer, Group-B (Gazetted) shall be made by promotion and nomination in the ratio of 50:50.

5. A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall be required to pass the prescribed Post Recruitment Examination for the post, according to the rules made in that behalf unless he has been exempted from passing that examination. A person, who fails to pass the said Examination, shall be liable to the action to be taken as per the rules made in that behalf.

6. A person appointed to the post of Administrative Officer, Group-B (Gazetted) by nomination shall be on probation for a period of two years. The probation period may be extended maximum upto one year at the discretion of the Appointing Authority. Completion of the probation period (including extended period) satisfactorily as per the probation policy of the Government, is mandatory. In the event of failing to complete the probation period (including extended period) satisfactorily as per the probation policy of the Government, his services shall be liable to be terminated.

7. (1) A person to be appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall pass the Marathi and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the Government, from time to time, unless he has already passed or has been exempted from passing those examinations before getting promoted to the said post.

(2) A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall pass the Marathi and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the Government, from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has already passed or has been exempted from passing those examinations. He shall not be eligible for annual increment or promotion to the next promotional post until he passes those examinations.

8. (1) A person to be appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall possess a Certificate of Computer Operations prescribed by rules or orders issued in that behalf by the Government, from time to time, unless he has been exempted therefrom before getting promoted to the said post.

(2) A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall possess a Certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has been exempted from possessing such Certificate of Computer Operations, otherwise he shall not be eligible for annual increment or promotion to the next promotional post until he possess the same.

9. (1) A person recommended for appointment by nomination to the post mentioned in rule 3 shall submit a declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil Services (Small Family Declaration) Rules, 2005 or any other rules, orders or any instruments issued in this behalf by the Government, from time to time.

(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of Small Family shall be disqualified for the appointment in Government Service.

(3) After appointment of a person in the Government service, if it is proved that he has more than two children at the time of appointment or thereafter, then he shall be disqualified for continuing on the said post in Government Service.

10. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be liable for transfer anywhere in the State of Maharashtra.

**11.** The terms and conditions specified by the Government, subsequent to the appointment of any Government Servant in any rules, orders or resolutions issued by the Government, from time to time, shall also be applicable to the Government Servant.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANISHA KADAM,  
Assistant Solicitor-*cum*-Deputy Secretary  
to the Government.

## विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ जानेवारी २०२४.

### अधिसूचना

#### भारताचे संविधान.

क्रमांक सीएचए-२०१४/६४१/प्र.क्र.११६(भाग-२)/कार्या-१.—भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, महाराष्ट्र शासनाच्या विधि व न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील विधि सहायक, गट ब (अराजपत्रित) या पदाच्या सेवाप्रवेशाचे विनियमन करणारे पुढील नियम करित आहेत :—

१. या नियमांस, विधि व न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या, धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील विधि सहायक, गट-ब (अराजपत्रित) (सेवाप्रवेश) नियम, २०२४, असे म्हणावे.

२. या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,—

(क) “नियुक्ती प्राधिकारी” याचा अर्थ, धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, असा आहे ;

(ख) “धर्मादाय संघटना” याचा अर्थ, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० (१९५० चा मुंबई क्रमांक २९) यांच्या तरतुदींच्या प्रयोजनार्थ, धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालय व त्यांची प्रादेशिक कार्यालये यांसह, महाराष्ट्र राज्यातील त्यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली इतर कार्यालये, असा आहे ;

(ग) “विधि पदवी” याचा अर्थ, सांविधिक विद्यापीठाचा तीन वर्षांचा किंवा पाच वर्षांचा पदवी पाठ्यक्रम, असा आहे ;

(घ) “विभाग” याचा अर्थ, महाराष्ट्र शासनाचा विधि व न्याय विभाग, असा आहे ;

(च) “शासन” याचा अर्थ, महाराष्ट्र शासन, असा आहे ;

(छ) “निवड समिती” याचा अर्थ, धर्मादाय संघटनेतील गट-ब (अराजपत्रित) व गट-क पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी उमेदवारांची निवड करण्याच्या प्रयोजनार्थ, शासनाने, वेळोवेळी, घटित केलेली राज्यस्तरीय निवड समिती, असा आहे ;

३. विधि सहायक, गट-ब (अराजपत्रित) या पदावरील नियुक्ती ही, जे उमेदवार, पुढील निकषांची पूर्तता करतात अशा, त्यासाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे, निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल :—

#### (एक) वयोमर्यादा—

(क) किमान वयोमर्यादा.—त्या पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास एकोणीस वर्षे पूर्ण केलेली.

(ख) कमाल वयोमर्यादा.—त्या पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास अराखीव प्रवर्गातील व्यक्तींसाठी अडतीस वर्षे पूर्ण केलेले व राखीव प्रवर्गातील व्यक्तींसाठी त्रेचाळीस वर्षे पूर्ण केलेली.

(दोन) किमान शैक्षणिक अर्हता.—ज्यांनी सांविधिक विद्यापीठाची विधि मधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता धारण केलेले :

परंतु, धर्मादाय संघटनेच्या राज्यस्तरीय निवड समितीने पात्र ठरविलेल्या उमेदवारांना समान गुण प्राप्त झाले असतील त्याबाबतीत, पुढील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल,—

(एक) सांविधिक विद्यापीठाची विधिमधील पदव्युत्तर पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणारा उमेदवार ; किंवा



(दोन) खाजगी किंवा शासकीय कार्यालयांमधील धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणारा उमेदवार.

४. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती, अगोदरच सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण नसेल किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर, ती, त्याबाबतीत शासनाने, वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार, नियुक्तीनंतर विहित मुदतीत सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण करील. ती व्यक्ती, ही परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत, वार्षिक वेतन वाढीसाठी किंवा पुढील पदेन्नतीच्या पदांवरील पदेन्नतीसाठी पात्र असणार नाही.

५. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती, अगोदरच हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण नसेल किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर, ती, त्याबाबतीत, शासनाने, वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार, नियुक्तीनंतर विहित मुदतीत, हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण करील. ती व्यक्ती, या परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत, वार्षिक वेतन वाढीसाठी किंवा पुढील पदेन्नतीच्या पदांवरील पदेन्नतीसाठी पात्र असणार नाही.

६. नियम ३ येथील पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती, तिला संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर, ती, याबाबतीत शासनाने, वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणी प्रमाणपत्र, नियुक्तीनंतर विहित मुदतीत धारण करील, अन्यथा ती व्यक्ती, ते प्रमाणपत्र धारण करीपर्यंत, वार्षिक वेतन वाढीसाठी किंवा पुढील पदेन्नतीच्या पदांवरील पदेन्नतीसाठी पात्र असणार नाही.

७. (१) नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे शिफारस केलेली व्यक्ती, महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ किंवा याबाबतीत, शासनाने, वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य कोणतेही नियम, आदेश किंवा कोणतेही संलेख यांच्या तरतुदीनुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करील.

(२) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करण्याच्या दिनांकाला दोन पेक्षा अधिक अपत्ये असणारी व्यक्ती, शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र असेल.

(३) एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर, तिला नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याचे सिध्द झाले तर, ती व्यक्ती, शासकीय सेवेतील उक्त पदावर राहण्यासाठी अपात्र असेल.

८. नियम ३ अन्वये सदर पदावर नियुक्त केलेली व्यक्ती, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी पात्र असेल.

९. शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले कोणतेही नियम, आदेश किंवा शासन निर्णय यांमध्ये शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या अटी व शर्ती देखील अशा शासकीय कर्मचाऱ्यास लागू असतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**मनिषा कदम,**

शासनाच्या सहायक सॉलिसिटर-नि-उप सचिव.



**LAW AND JUDICIARY DEPARTMENT**

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chawk,  
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd January 2024.

**NOTIFICATION**

CONSTITUTION OF INDIA.

No. CHA-2014/641/Case No.116(Part-2)/D-1.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating recruitment to the post of Legal Assistant, Group-B (Non-Gazetted) on the establishment of the Charity Organization under the Law and Judiciary Department of Government of Maharashtra, as follows, namely :—

1. These rules may be called the Legal Assistant, Group-B (Non-Gazetted) on the establishment of the Charity Organization, under the Law and Judiciary Department (Recruitment) Rules, 2024.

2. In these rules, unless the context require otherwise,—

(a) “Appointing Authority” means Charity Commissioner, Maharashtra State ;

(b) “Charity Organization” means the Office of the Charity Commissioner and other offices working thereunder in the State of Maharashtra including its regional offices for the purposes of provisions of the Maharashtra Public Trusts Act (Bom.XXIX of 1950) ;

(c) “Degree in Law” means the three years or five years degree course in law of a Statutory University ;

(d) “Department” means Law and Judiciary Department of Government of Maharashtra ;

(e) “Government” means the Government of Maharashtra ;

(f) “Selection Committee” means a State Level Selection Committee constituted, from time to time, by the Government for the purpose of selection of candidates for direct recruitment to the post of Group ‘B’ (Non-Gazetted) and Group ‘C’, in the Charity Organization.

3. Appointment on the post of Legal Assistant, Group ‘B’ (*Non-Gazetted*) shall be made by nomination from amongst the candidates recommended by the Selection Committee on the basis of result of Competitive Examination conducted therefor, who fulfills following criteria, namely :—

(i) **Age limit.**—

(A) Lower Age Limit—Nineteen years completed as on the last date of receipt of applications as per advertisement for recruitment to the post.

(B) Upper Age Limit—Thirty-eight years completed for the persons not belonging to reserved categories and forty three years completed for the persons belonging to reserved categories as on the last date of receipt of applications as per advertisement for recruitment to the post.

(ii) **Minimum Educational Qualification.**—who posses a Degree in Law of a statutory University or any other qualification declared by Government to be equivalent thereto :

Provided that, in case the candidates held eligible by the Selection Committee secure equal marks preference will be given to the,—

(i) candidate holding Masters Degree in Law of statutory University or any other qualification declared by Government to be equivalent thereto ; or

(ii) candidate having three years experience in handling work related to Charity Organisation in private or Government offices.

4. A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall pass the Post Recruitment Examination as per rules made in behalf by the Government, from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has already passed or has been exempted from passing those examinations. He shall not be eligible for annual increment or promotion to the next promotional post until he passes the examinations.

5. A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall pass the Marathi and Hindi languages examinations as per rules made in behalf by the Government, from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has already passed or has been exempted from passing those examinations. He shall not be eligible for annual increment or promotion to the next promotional post until he passes those examinations.

6. A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall possess a Certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has been exempted from passing such Certificate of Computer Operations, otherwise he shall not be eligible for annual increment or promotion to the next promotional post until he possess the same.

7. (1) A person recommended for appointment by nomination to the post mentioned in rule 3 shall submit a declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil Services (Small Family Declaration) Rules, 2005 or any other rules, orders or any instruments issued in this behalf by the Government, from time to time.

(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of Small Family shall be disqualified for the appointment in Government Service.

(3) After appointment of a person in the Government Service, if it is proved that he has more than two children at the time of appointment or thereafter, then he shall be disqualified for continuing on the said post in Government Service.

8. A person appointed to the post under rule 3 shall be liable for transfer anywhere in the State of Maharashtra.

9. The terms and conditions specified by the Government, subsequent to the appointment of Government Servant in any rules, orders or resolutions issued by the Government, from time to time, shall also be applicable to the Government Servant.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANISHA KADAM,  
Assistant Solicitor-cum-Deputy Secretary  
to the Government.